

170. — Vgl. प्रतिनियम्.

— विनि 1) zügeln, bändigen, im Zaum halten M. 9, 249. मनसैवेन्द्रियप्राम विनियम्य BHAG. 6, 24. विनियतं चित्तम् १४. विनियतचेतस् MÄRK. P. 104, 38. — 2) zurückziehen, einziehen: यथा कूर्म इहाङ्गानि प्रसार्य विनियक्षति । एवमेवेन्द्रियप्राम बुद्धिः सृष्टा नियक्षते ॥ MBH. 12, 8987. — 3) hemmen, unterdrücken, von sich fern halten: प्रमोक्षं विनियक्षति MBH. 13, 1012; vgl. jedoch 14, 1086. — 4) beschränken: विनियताहारौ mässige Nahrung zu sich nehmend R. 3, 6, 7. — 5) विनियतम् BHAG. P. 4, 13, 38 bei BURNOUF wohl nur Druckfehler für विनियन्, wie die ed. Bomb. liest. — Vgl. विनियम्.

— संनि festhalten, anziehen: श्रीष्टुऽन् die Zügel MBH. 7, 8180. Jmd zurückhalten 14, 225. zügeln, bändigen, im Zaum halten: इन्द्रियाणि Spr. 3748. M. 2, 96. 173. BHAG. 12, 4. MBH. 13, 535. दीर्घात्मनः संनियम्य HARIV. 6742. संनियम्यात्मनात्मानम् BHAG. P. 4, 8, 24. unterdrücken: रोगान् SuCR. 2, 371, 18. वेर्गं हृषकेयाद्योः Spr. 3160. क्रोधम् R. 5, 24, 3, 6, 7, 14. मन्युम् BHAG. P. 4, 18, 2. वेदानाम् MBH. 6, 5816. चिरसंनियतं वायम् R. 2, 30, 23. unterdrücken so v. a. zu Nichte machen (Gegens. सर्वं) BHAG. P. 2, 10, 43; vgl. 2, 4, 6, 6, 38. 10, 70, 38. — Vgl. संनियक्षन् fgg.

— परि zielen, schiessen: परि॒ पद्मेणा॑ सीमयक्षत्॒ nachdem er mit dem Donnerkeile geschossen hat RV. 1, 61, 11. — caus. ministrare: परियम्यति (परिगमयति?) ब्राह्मणाम् SĀṂKHA nach West.

— प्र 1) strecken, vorstrecken: प्रयता॒ कृष्टये॑: RV. 4, 166, 4. बाहू॒ 100, 3. कृस्त AIT. BR. 3, 31. प्रयताज्ञति R. 3, 68, 23. प्रयतं langgestreckt: इदं दीर्घं प्रयतं सृधस्थम् RV. 4, 134, 3. weitreichend: डुङ्डुभेर्वाक् AV. 5, 20, 5. 13, 2, 31. — 2) über Jmd halten: प्रते॑ यक्षतादवृक्ते॑ कृदिः RV. 4, 48, 15. 8, 9, 1; vgl. u. simpl. 3). — 3) darreichen, anbieten; darbringen, geben, übergeben, dahingeben, verleihen; mit acc. der Sache und dat., gen. oder loc. der Person. शुश्रिध॑ पूर्वि॑ प्रैसि॑ च RV. 4, 42, 9. 61, 2. शूतमश्चान्प्रयतास्य आदम् 120, 2. 3, 1, 22. प्रयतं॑ कृतुष्टुतुर्पूजम् 3, 38, 10. स्वयम्भिर्यज्ञं प्रयतं॑ त्रुयताम् TBR. 3, 1, 1, 6. RV. 3, 36, 2. 9. 10. रायः 4, 2, 20. मृघानि॑ 5, 30, 12. 36, 4. 8, 17, 10. ब्रता॑ कृवींषि॑ प्रयतानि॑ बृह्कृषि॑ auf die Streu gesetzt 10, 13, 11. AV. 8, 8, 10. 12, 3, 31, 5, 57. AIT. BR. 1, 4. व्रतम् 3, 40. ÇAT. BR. 1, 3, 2, 3. स्तनम् 14, 9, 4, 28. इन्द्रो॑ यत्तिन्मालावृक्षेभ्यः प्रायक्षत् ÇĀṄKH. CR. 14, 30, 2. KAUSH. UP. 3, 1. सऽसातान् TS. 2, 2, 21, 3. श्रसिप् KĀTJ. CR. 6, 4, 13. ÇĀṄKH. GRH. 2, 12. MAITRJP. 6, 33. P. 4, 4, 30. fg. M. 3, 249. 4, 192. 234. 11, 15. 25. MBH. 1, 5704. 2, 1356 (कारान् Tribut darbringen). 3, 8544. 12018. 12277. 5, 623. 13, 6099 (mit der ed. Bomb. आसनार्क्षस्य zu lesen). BHAG. 9, 26. R. 2, 20, 29. 30, 43. 32, 8. 39, 16. 53, 27. 98, 18. 112, 22. R. GORR. 2, 124, 12. 3, 63, 7. 4, 24, 25. 51, 20. MĀKKH. 108, 10. ÇĀṄK. 73, 14. VIKR. 96. SPR. 1112. 3970. 4046. VARĀH. BRH. S. 12, 15. KĀM. NĪTIS. 17, 21. fg. KATHĀS. 13, 185. 19, 58. 23, 18. 35, 25. 39, 112. 34, 158. RĀGĀ-TAR. 4, 191. 257. DAÇAK. in BENF. Chr. 196, 11. BHAG. P. 4, 1, 20. MÄRK. P. 32, 18. 63, 24. PĀNĀT. 96, 20. HIT. 65, 15. med. M. 3, 223. HARIV. 10263. R. GORR. 2, 123, 21. PĀNĀT. IV, 27. मधुसर्पिषी लेणुं प्रयक्षत् SuCR. 1, 101, 18. गृहीतमूल्यं यः पएर्य॑ क्रितुर्वेच प्रयक्षति abliefern JĀṄN. 2, 254. स्वशिरो॑ मे प्रयक्षं hergeben KATHĀS. 41, 37. शरीरम् PĀNĀT. 88, 14. आत्मनो जीवितम् 70, 3. तज्जन्मर्वविवाहेनात्मानं प्रयक्षः 45, 6. वे-दम् übergeben so v. a. lehren JĀṄN. 1, 34. विषम् Jmd Gift geben PĀNĀT.

VI. Theil.

34, 16. श्रमः: geben, bringen (vom Regenbogen) VARĀH. BRH. S. 35, 3. फलम् verleihen, bringen BHAG. P. 6, 6, 9. MÄRK. P. 18, 48. द्विगुणं लाभम् VARĀH. BRH. S. 42, 9. निद्राम् SĀH. D. 37, 7. कामान् MBH. 1, 6657. तृष्णिम् 8084. R. 4, 62, 11. मोर्गं मोर्गं चैव KATHĀS. 52, 16. पीडाम् VARĀH. BRH. S. 83, 58. भयम् SPR. 892. MBH. 5, 1226 (wo die ed. Bomb. richtig प्रयक्षति liest). श्रभयम् BHAG. P. 3, 3, 42. श्रभयवाचम् HIT. ed. JOHNS. 1234. सत्क्रियाम् SPR. 2313. मानमात्रम् 2612. पुष्टिम् 4748. परमवास् 2423. श्रनिष्ठम् KATHĀS. 32, 92. श्रुत्ताम् 53, 154. MBH. 1, 5919. श्राज्ञाम् BUATT. 17, 27. शापम् einen Fluch über Jmd (gen.) aussprechen KATHĀS. 41, 23. MÄRK. P. 74, 30. मम युद्धं प्रयक्षः so v. a. kämpfe mit mir R. 4, 9, 38. 7, 18, 7. HARIV. 8304 (med.). wiedergeben M. 8, 181. MBH. 3, 15131. BHAG. P. 9, 14, 8. मुक्तृते॑ न (so ist wohl zu lesen) प्रयक्षति यावज्जन्म कृते॑ नरा॑: eine Wohlthat erwiedern MÄRK. P. 14, 72. शणाम् eine Schuld bezahlen M. 8, 158. विक्रयेण verkaufen RĀGĀ-TAR. 4, 397. कैकेये॑ च द्रूतान्स मातुलाप्य प्रयक्षति absenden R. 6, 82, 140. कृत्स्नं पुरुपस्थार्य प्रकाश्य वृद्धा प्रयक्षति so v. a. vorführen SĀṄKHĀRA. 36. सत्या वक्त्रमभि प्रयक्षति परं पर्युणी लोचने richten auf SPR. 1423. — 4) in die Ehe geben, vom Vater, der die Tochter verheirathet: प्रजापतिः सोमाय डुह्नितरं प्राप्यक्षत् AIR. BR. 4, 7. ĀCV. GRH. 1, 3, 2. ĀUANAKA in Z. f. vgl. SPR. 1, 442. M. 8, 224. 9, 71. 89. R. 1, 8, 16. KATHĀS. 43, 196. BHAG. P. 4, 1, 11. MÄRK. P. 14, 68. — 5) प्रयत �eine dem Ernst des Augenblicks entsprechende Stimmung und Haltung zeigend, innerlich und äusserlich zu einer ernsten Handlung gehörig vorbereitet; = पवित्र, पूत AK. 2, 7, 44. = अनुच्छष्ट HALĀJ. 2, 247. = प्रुचि, श्रतिनम्ब, पलवत्त, प्रयत्नपुक्त, धीर, नियमतत्पर Comm. य इमं परमं गुरुं आवपेद्धसंसदि। प्रयतः KATHOP. 3, 17. VS. PRĀT. 1, 20. M. 2, 183. 185. 222. 3, 216. 226. 228. 4, 49. 5, 86. 145. 8, 258. 11, 258. MBH. 3, 3010. 11931. 5, 426 (प्रयता॑ च mit der ed. Bomb. zu lesen). 12, 9058. 13, 382 (प्रयता॑: mit der ed. Bomb. zu lesen). 2669. 7101. R. 1, 2, 27. 50, 16, 2, 31, 19. 32, 83. 104, 28. R. GORR. 1, 12, 27. 27, 9. 33, 39. 2, 17, 6. 98, 21, 4, 27, 11. 5, 93, 2. 7, 83, 8. KUMĀRAS. 1, 59. 3, 16. RAGH. 1, 35. 90. 95. 5, 28. 8, 11. 13, 70. VARĀH. BRH. S. 46, 64. 48, 19. 88, 40. BHAG. P. 1, 3, 29. 2, 2, 14. 5, 7. 4, 7, 25. 8, 71. 12, 47. 5, 23, 8. 6, 13, 27. 8, 4, 24. 16, 62. MÄRK. P. 51, 51. 96, 12. सर्वकर्मसु MBH. 13, 7100. रूपे॑ 3, 12237. श्राज्ञदीता॑ RAGH. 3, 44. 65. श्रवयू॑ 9, 18. श्रमिषेक॑ 14, 82. श्राचार॑ VIKR. 43. श्रप्रयत M. 5, 142. 11, 153. R. 3, 42, 8. SPR. 4216. VARĀH. BRH. S. 50, 6. KATHĀS. 33, 65. BHAG. P. 6, 18, 49. प्रयतेनात्मना॑ MBH. 2, 428. प्रयतात्मन् M. 4, 145. fg. R. 4, 8, 39. SPR. 3323. BHAG. P. 7, 10, 28. प्रयतात्मवत् R. ed. Bomb. 6, 106, 28. 7, 3, 22. प्रयतमानस MBH. 3, 5001. प्रयते॑ देशे an einem reinen, einer heiligen Handlung entsprechenden Orte R. 6, 96, 7. st. प्रयतात्मवान्मूला HARIV. 12283 liest die neuere Ausg. प्रयतवान्मूला। — Vgl. प्रयत, प्रयति, प्रयत्त, प्रयाम्.

— श्रतिप्र hinüberreichen, weitergeben TS. 2, 4, 12, 7. TBR. 1, 1, 3, 0, 2, 1, 5. — श्रनुप्र reichen, geben TS. 2, 2, 1, 5. — श्राप्र darreichen: श्राप्रयक्ष (श्रा प्रैक्ष) VS. und TS. दत्तिणादेतत्स्वयात् AV. 7, 26, 8. — उपप्र dazu reichen ÇAT. BR. 5, 4, 5, 13. — प्रतिप्र wieder ausliefern, zurückgeben; weitergeben TS. 6, 5, 6, 3. 8, 4. ĀCV. CR. 5, 12, 13. GRH. 1, 8, 9. LĀTJ. 5, 2, 7. DAÇAK. in BENF. CHR. 193, 14.

5*